

अर्जदाराचे नांव :-श्री/श्रीमती _____
संपूर्ण पत्ता :- _____

दुरध्वनी/मोबाईल क्र. :-
ई मेल आय.डी. :-
दिनांक :- / /२०

प्रति,
मा. उपसंचालक,
क्रीडा व युवकसेवा,
मुंबई विभाग, मुंबई.

विषय :- राज्यातील शासनाच्या / एकविध खेळ संघटनांच्या वतीने /
राज्यातील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ / अश्वमेध वतीने आयोजित स्पर्धेत
राज्यस्तर / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय / अखिल भारतीय स्तरावर प्राविण्य प्राप्त
खेळाडूंना शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के
आरक्षणासाठी प्रमाणपत्र पडताळणी होणेबाबत ...

संदर्भ :- शासन निर्णय क्र. राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दि. ०१ जुलै २०१६

महोदय,

उपरोक्त विषय संदर्भाधीन शासन निर्णयानुसार मी सोबतच्या विहित नमुन्यात प्राविण्य प्रमाणपत्र
प्राप्त खेळाडूंना शासकीय / निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षणासाठी प्रमाणपत्र
पडताळणीसाठी अर्ज सादर करित असून सदरच्या प्राविण्य प्रमाणपत्राची पडताळणी करून मिळावी
अशी विनंती आहे.

सोबत :- विहित नमुन्यातील अर्ज, मूळ प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे

आपला विश्वासू,

()

अर्जाचा नमुना

अ. क्र.	तपशील	राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राचा तपशील	पृष्ठ क्र.
१	स्पर्धेचा स्तर	राज्यस्तर / राष्ट्रीयस्तर / आंतरराष्ट्रीयस्तर	--
२	अर्जदाराचे नांव व संपुर्ण पत्ता		--
३	दुरध्वनी क्रमांक		--
४	ई मेल आय.डी.		--
५	खेळ		--
६	स्पर्धेचे नांव व स्तर		--
७	स्पर्धेचा कालावधी		--
८	स्पर्धेचे ठिकाण		
९	क्रीडा विषयक प्राविण्य (प्रमाणपत्राची छायांकित व मूळ प्रत जोडावी)	विजयी / उपविजयी / प्रथम / द्वितीय / तृतीय सोबत जोडली आहे / नाही	
१०	प्रमाणपत्राचा क्रमांक		--
११	महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला जोडावा (डोमिसाईल सर्टिफिकेट)	सोबत जोडली आहे / नाही	
१२	स्पर्धा आयोजक संस्थेचे नांव		--
१३	खेळाडूचे प्रतिज्ञापत्र (संघटनेच्या स्पर्धेत सहभागी असल्यास)	सोबत जोडली आहे / नाही	
१४	संबंधित संघटनेच्या सचिवाचे प्रतिज्ञापत्र (आयोजक संघटना असल्यास)	सोबत जोडली आहे / नाही	
१५	संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी फॉर्म १ / राष्ट्रीय स्पर्धेसाठी फॉर्म २ / राज्यस्तर स्पर्धेसाठी फॉर्म ३	सोबत जोडली आहे / नाही	
१६	महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला संलग्न असलेल्या राज्य संघटनेचे नांव	सोबत जोडली आहे / नाही	
१७	राज्यस्तर शालेय / आदिवासी क्रीडा स्पर्धेबाबत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी / अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग, नाशिक यांनी स्वाक्षरी केलेला फॉर्म नं. ४	सोबत जोडली आहे / नाही	
१८	आखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी फॉर्म ५ बी	सोबत जोडली आहे / नाही	
१९	राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धे बाबत संचालनालयाच्या कार्यासन ४ द्वारे प्राप्त फॉर्म ३	सोबत जोडली आहे / नाही	

स्थळ :- मुंबई

दिनांक :- / / २०

खेळाडूचे नांव व स्वाक्षरी
()

:: प्रतिज्ञापत्र ::

मी, श्री/श्रीमती वय..... वर्षे.
राहणार (पूर्ण पत्ता) (संघटनेचे नांव)
.....या संस्थेचा अध्यक्ष / सचिव आहे.

मी प्रतिज्ञापूर्वक सादर करतो/करते की, शासनाच्या विविध विभागात, शासनाच्या मालकीच्या व नियंत्रणाखाली असलेल्या महामंडळात, स्थानिक प्राधिकरणात व विविध स्वरूपात शासकीय सवलती प्राप्त केलेल्या संस्थांमध्ये राज्यातील अत्युच्च गुणवत्ता प्राप्त खेळाडूंसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय, सुधारीत शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक राक्रीधो-२००२/ प्र.क्र.६८/ क्रीयुसे-२, दि.१ जुलै २०१६ अन्वये शासनाने घेतला आहे, याची मला जाणीव आहे.

श्री/श्रीमती..... रा..... या खेळाडूने
दि.....ते दिया कालावधीत येथे आयोजित
केलेल्या.....या जिल्हा / राज्य / राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय
अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेतमध्ये.....या क्रीडा प्रकारात भाग घेऊन
प्रथम/ द्वितीय / तृतीय प्राविण्य संपादन केले असल्याचे मी, शासनाने विहित केलेल्या नमुन्यात
दि.....रोजी प्रमाणित करून दिले आहे.सदर माहिती आमच्या संघटनेच्या
अभिलेख्यावरून देण्यात आली असून ती सत्य व बरोबर आहे. ही माहिती खोटी अथवा चुकीची
आढळल्यास त्यास अनुसरून होणाऱ्या फौजदारी कायदेशिर कारवाईस मी पात्र राहिन, याची मला
जाणीव आहे.

ठिकाण:-

दिनांक:-

स्वाक्षरी :-

नाव :-

पदनाम :-

:: प्रतिज्ञापत्र ::

मी, श्री/श्रीमती वय..... वर्षे.
राहणार....., प्रतिज्ञापुर्वक
सादर करतो/करते की, शासनाच्या विविध विभागात, शासनाच्या मालकीच्या व नियंत्रणाखाली
असलेल्या महामंडळात, स्थानिक प्राधिकरणात व विविध स्वरूपात शासकीय सवलती प्राप्त
केलेल्या संस्थांमध्ये राज्यातील अत्युच्च गुणवत्ताप्राप्त खेळाडूंसाठी नोक-यांमध्ये आरक्षण
ठेवण्याचा निर्णय, सुधारीत शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक राक्रीधो-२००२/
प्र.क्र.६८/ क्रीयुसे-२, दि.१ जुलै २०१६ अन्वये शासनाने घेतला आहे, याची मला जाणीव आहे.

मी, दि.....ते दि.....या कालावधीत
..... येथे आयोजित केलेल्या.....
या जिल्हा / राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेतमध्ये
जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात भाग घेऊन प्रथम/ द्वितीय/ तृतीय प्राविण्य संपादन केले आहे.

सदर माहिती सत्य व बरोबर आहे. ही माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास त्यास
अनुसरून होणाऱ्या फौजदारी कायदेशिर कारवाईस मी पात्र राहिन, याची मला जाणीव आहे.

ठिकाण:-

दिनांक:-

स्वाक्षरी :-

नाव :-

०००००

FORM – 1

(For representing India in an International Competition in one of the recognized Games / Sports)

**Certificate to a meritorious sportsman for employment to Group A/B/C/D service
under the State Government.**

NATIONAL FEDRATION / ASSOCIATION OF _____ IN THE GAME OF _____.	
<p style="text-align: center;">Certified that Shri/Smt./kumari _____.</p> <p>Son/Wife/Daughter of Shri _____.</p> <p>Resident of (Complete Address) _____.</p> <p>_____.</p> <p>_____ represented India in the game/event of _____ in the International Competition/tournament held at _____.</p> <p>from _____ to _____</p> <p>The position obtained by the individual/team in the above said Competition / Tournament was _____.</p> <p>This Certificate is being given on the basis of record available in the office of the National Federation / National Association of _____.</p> <div style="display: flex; justify-content: space-between; margin-top: 20px;"><div style="width: 45%;"><p>Place :</p><p>Date :</p></div><div style="width: 50%;"><p>Signature</p><p>Name _____.</p><p>Designation _____.</p><p>Name of the Fed. / Association, Address & Seal</p></div></div>	
Note: - This certificate will be valid only when signed personally by the Secretary of the authentic / recognized National Federation / Association.	
<div style="display: flex; justify-content: space-between;"><div style="width: 40%;"><p>Place: Mumbai</p><p>Date:</p></div><div style="width: 60%;"><p>Signature :</p><p>Name :</p><p>Designation : Deputy Director, Sports and Youth Services, Mumbai Division, Mumbai.</p></div></div>	

FORM – 2

(For representing a State in India in a National Competition in one of the recognized Games / Sports.)

Certificate to a meritorious sportsman for employment to Group B/C/D service under the State Government.

STATE ASSOCIATION OFIN THE GAME OF	
<p style="text-align: center;">Certified that Shri/Smt./kumari _____.</p> <p>Son/Wife/Daughter of Shri _____.</p> <p>Resident of (Complete Address) _____.</p> <p>_____.</p> <p>represented the State of Maharashtra / University of _____ in the game/event of _____</p> <p>in the National Competition/tournament held at _____.</p> <p>from _____ to _____</p> <p>The position obtained by the individual/team in the above said Competition/Tournament was _____.</p> <p>This Certificate is being given on the basis of record available in the office of the State Association of Maharashtra / _____ University of _____</p> <div style="display: flex; justify-content: space-between; margin-top: 20px;"><div style="width: 45%;">Place : _____</div><div style="width: 45%;">Signature _____</div></div> <div style="display: flex; justify-content: space-between;"><div style="width: 45%;">Date : _____</div><div style="width: 45%;">Name _____</div></div> <div style="display: flex; justify-content: space-between;"><div style="width: 45%;"></div><div style="width: 45%;">Designation _____</div></div> <p style="text-align: right; margin-top: 10px;">Name of the State Association, Address & Seal</p>	
Note: - This certificate will be valid only when signed personally by the Secretary of the authentic / recognized State Association./ School Games Federation of India / University	
Place: Mumbai	Signature : _____
Date: _____	Name : _____
	Designation : Deputy Director, Sports and Youth Services, Mumbai Division, Mumbai.

FORM – 3

(For representing a District in State level Tournament / Competition of the recognized Games & Sports of **State Association**)

Certificate to a meritorious sportsman for employment to Group C/D service under the State Government.

**SINGLE GAMES STATE ASSOCIATION OF MAHARASHTRA IN
THE GAME OF**

Certified that Shri/Smt./kumari _____.
Son/Wife/Daughter of Shri _____.
Resident of (Complete Address) _____.
_____.

Represented the _____ District in the game/event of _____ in the
State Competition/tournament held at _____.
from _____ to _____

The position obtained by the individual/team in the above said
Competition/Tournament was _____.

This Certificate is being given on the basis of record available in the office of
the authentic / recognized State Association of Maharashtra.

Place :

Signature

Date :

Name _____.

Designation _____.

Name of the State Association, Address & Seal

Note: - This certificate will be valid only when signed personally by the Secretary of the authentic / recognized State Association. (Authentic / Recognized State Association means, association which is affiliated to Indian Olympic Federation a unit of Indian Olympic Association & Maharashtra Olympic Association)

Place: Mumbai

Signature :

Date:

Name :

Designation : Deputy Director,
Sports and Youth Services,
Mumbai Division, Mumbai.

FORM – 4

(For representing a school team in the **School State** Tournament / Competition organized by Directorate of sports & youth services, Pune / Commissioner, **Tribal** Development, Government of Maharashtra)

Certificate to a meritorious sportsman for employment to Group C/D service under the State Government.

<p>Certified that Kumar /Kumari _____.</p> <p>Son /Daughter of Shri _____.</p> <p>Resident of (Complete Address) _____.</p> <p>_____.</p> <p>represented the school team in the _____ Competition held at _____.</p> <p>_____ from _____ to _____.</p> <p>The position obtained by the individual/team in the above said Competition was _____ (First / Second / Third)</p> <p>This Certificate is being given on the basis of record available in the office .</p> <div style="display: flex; justify-content: space-between; margin-top: 20px;"><div style="width: 45%;"><p>Place :</p><p>Date :</p></div><div style="width: 50%; text-align: right;"><p>Signature</p><p>Name _____.</p><p>Designation _____.</p><p>Name of the Commissioner /D.S.O., Tribal Development, Address & Seal</p></div></div>	
<p><small>Note: - This certificate will be valid only when signed personally by the District Sports Officer / Additional Commissioner , Tribal Development Department concern Division)</small></p>	
<div style="display: flex; justify-content: space-between;"><div style="width: 35%;"><p>Place: Mumbai</p><p>Date:</p></div><div style="width: 60%; text-align: right;"><p>Signature :</p><p>Name :</p><p>Designation : Deputy Director, Sports and Youth Services, Mumbai Division, Mumbai.</p></div></div>	

FORM – 5 B

(For representing **All India Inter University** Tournament / Competition of the recognized Games / Sports)

Name of the University :- _____.

**Certificate to a meritorious sportsman for employment to Group B/C/D service
under the State Government.**

Certified that Kumar /kumari _____.
Son /Daughter of Shri _____.
Resident of (Complete Address) _____.
_____.
represented the _____ University in the game / event of
_____ in the All India University Competition / Tourament held at _____.
_____ from _____ to

The position obtained by the individual/team in the above said Competition was
_____ (First / Second / Third)

This Certificate is being given on the basis of record available in the office of
the Sports Department of _____ University .

Place :	Signature
Date :	Name _____.
	Designation _____.
	Name of the Director of Physical Education & Sports, Address & Seal

Note: - This certificate will be valid only when signed personally by the Head of the Sports Department of the University)

Place: Mumbai	Signature :
Date:	Name :
	Designation : Deputy Director, Sports and Youth Services, Mumbai Division, Mumbai.

FORM – 5 B/1

(For representing **Ashwamegh** University Tournament / Competition of the recognized Games / Sports)

Name of the University :- _____.

**Certificate to a meritorious sportsman for employment to Group C/D service
under the State Government.**

Certified that Kumar /kumari _____.
Son /Daughter of Shri _____.
Resident of (Complete Address) _____.
_____.
represented the _____ University in the game / event of
_____ in the Ashwamegh (KRIDA MAHOTSAV) University Competition / Tournament
held at _____ from _____ to _____.

The position obtained by the individual/team in the above said Competition was
_____ (First / Second / Third)

This Certificate is being given on the basis of record available in the office of
the Sports Department of _____ University .

Place :

Signature

Date :

Name _____.

Designation _____.

Name of the Director of Physical Education & Sports, Address & Seal

Note: - This certificate will be valid only when signed personally by the Head of the Sports Department of the University)

Place: Mumbai

Signature :

Date:

Name :

Designation : Deputy Director,
Sports and Youth Services,
Mumbai Division, Mumbai.